

गुरुमाई चिद्विलासानंद यांच्याद्वारे लिखित पुस्तक

अंतःशुद्धीचे सोपान

उद्धरण १४

जेव्हा कोणीतरी दुःखी असतो, तेव्हा तुम्हाला खरोखर काय वाटते? तुम्ही फक्त एवढेच म्हणता का, “अरे, मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटते आहे. तुमच्याबरोबर असे व्हायला नको होते.” की तुम्ही मदतीचा हात पुढे करता? आणि तुम्ही जर खरोखरच मदत करण्याचा प्रयत्न केला व त्याच्या मोबदल्यात जर तुम्हाला काही हवे असेल, तर ते काय असते?



© २०२२ एस. वाय. डी. ए. फाउंडेशन®. सर्वाधिकार सुरक्षित.

गुरुमाई चिद्विलासानंद, अंतःशुद्धीचे सोपान : दिव्य सद्गुणांचा योग, अध्याय ७ ‘करुणा,’ यामधून उद्धृत [चित्शक्ती पब्लिकेशन्स, २०१३], पृ. ११२.